

औद्योगिक क्षेत्रात विदर्भ व मराठवाड्याचा विकास करण्याच्या दृष्टीकोनातून सामर्थ्य, फायदे व संधी यांचा अभ्यास करण्यासाठी आंतरविभागीय समिती गठीत करण्याबाबत...

महाराष्ट्र शासन

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग

शासन निर्णय क्रमांक : संकिर्ण २०१६/प्र.क्र. ३५/उद्योग-८

मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरु चौक

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई-३२

दिनांक :- १९ जुलै, २०१६

**प्रस्तावना :-**

पुणे-मुंबई-नाशिक या क्षेत्रात होणाऱ्या औद्योगिकरणामुळे येणारा ताण व पर्यायाने नागरीकरणात होणारी वाढ, त्याचे केंद्रीकरण लक्षात घेता औद्योगिकदृष्ट्या मागासलेल्या विदर्भ व मराठवाडा क्षेत्राचा विकास करून राज्याचा समतोल औद्योगिक विकास साधण्यासाठी या भागातील प्रत्येक जिल्ह्याचा औद्योगिक दृष्टीकोनातून अभ्यास होणे आवश्यक आहे. यासाठी या भागातील प्रत्येक जिल्ह्याचे औद्योगिक दृष्टीकोनातून सामर्थ्य, फायदे व संधी यांचा अभ्यास करण्यासाठी आंतरविभागीय समिती गठीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. सदर अनुषंगाने शासन खालील प्रमाणे निर्णय घेत आहे.

**शासन निर्णय :-**

औद्योगिक क्षेत्रात विदर्भ मराठवाड्याचा विकास करण्याचा दृष्टीने या भागातील प्रत्येक जिल्ह्याचे औद्योगिक दृष्टीकोनातून सामर्थ्य, फायदे व संधी यांचा अभ्यास करण्यासाठी विभागीय आयुक्त, नागपूर यांच्या अध्यक्षतेखाली खालील प्रमाणे आंतरविभागीय समिती गठीत करण्यात येत आहे.

**२. या समितीची रचना खालीलप्रमाणे असेल :-**

अ. क्र.	समितीमधील सदस्य	समितीमध्ये धारण केलेले पद
१	विभागीय आयुक्त, नागपूर	अध्यक्ष
२	विभागीय आयुक्त, अमरावती	सह-अध्यक्ष
३	विभागीय आयुक्त, औरंगाबाद	सह-अध्यक्ष
४	सहसंचालक उद्योग, नागपूर	सदस्य सचिव
५	सहसंचालक उद्योग, औरंगाबाद	सदस्य
६	सहसंचालक उद्योग, नांदेड	सदस्य
७	मुख्य अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) नागपूर	सदस्य
८	मुख्य अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) औरंगाबाद	सदस्य
९	श्री. रघुनाथ कापर्ती, यवतमाळ	तज्ञ/समिती समन्वयक

१०	श्री. किरण पातुरकर, अमरावती	तज्ञ/सदस्य
११	विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन यांचे प्रतिनिधी	तज्ञ/सदस्य
१२	श्री. प्रदीप महेश्वरी, नागपूर	तज्ञ/सदस्य
१३	श्री. मुधोजी भोसले, नागपूर	सदस्य
१४	श्री. मंगेश काशीकर, नागपूर	सदस्य
१५	श्री. उमेश दशरथी, औरंगाबाद	तज्ञ/सदस्य
१६	श्री. मुकुंद कुलकर्णी, औरंगाबाद	तज्ञ/सदस्य
१७	श्री. भैरवनाथ ठोंबरे, लातूर	तज्ञ/सदस्य
१८	श्री. अनिल खोचरे, लातूर	सदस्य
१९	श्री. संतोष सांबरे, बदनापूर, जालना	सदस्य
२०	श्री. गोपाळ मानधानी, जालना	सदस्य

### ३. समितीची कार्यकक्षा खालीलप्रमाणे राहिल :-

१. नागपूर, अमरावती व औरंगाबाद या विभागांतील प्रत्येक जिल्हयातील विविध कार्यालयाची माहिती गोळा करणे व उद्योग क्षेत्रातील संघटना चेंबर ऑफ कॉमर्स, उद्योग, व्यवसाय व व्यापाराशी निगडित विविध संघटनांच्या बैठका घेवून संधीचा व उपयोगीतेचा अभ्यास करणे.
२. प्रत्येक जिल्हयातील आजारी उद्योगांच्या पुर्नर्जिवनासाठी वापरलेल्या निकष व मापदंडाचा शोध घेणे.
३. राष्ट्रीय उत्पादकता झोन निर्मितीसाठी, औद्योगिक वसाहती समूह आणि इतर सुख सोयी उभारणी व विकासात्मक बाबी समोर ठेवून या विभागांमध्ये उद्योग विकासाच्या दृष्टीने योग्य त्या सुचना व उपयोगिता सुचविणे.
४. काही विशिष्ट क्षेत्रासाठी जसे खनिज उद्योग विकास, कृषी उद्योग विकास, स्वयंचलित उद्योग विकास, सुरक्षा उद्योग विकास इत्यादी उद्योगांना चालना देण्यासाठी विविध योजनांबाबत सुचना करणे.
५. या विभागांसाठी विशेष लाभ मिळावा यासाठी शिफारस करणे.
६. सर्वसाधारण उद्योगांच्या कार्यप्रणाली, कार्यान्वित करण्यामधील अडथळे, समस्यांचा शोध, विकासातील अडथळे आणि व्यवसायाला सहज सुलभ करण्यासाठी सुचना करणे.
७. अनेकविध प्रतिष्ठित व आंतरराष्ट्रीय कार्पोरेशन संस्थांना या विभागामध्ये उद्योग उभारणीसाठी व त्यांच्या गरजा निश्चितीसाठी या क्षेत्रातील व्यक्तींच्या बैठका आयोजनासाठी शासनाच्या विविध यंत्रणांना निमंत्रित करणे.

८. या विभागातील कृषी विकासासाठी शेती व शेतकऱ्यांसाठी पुरक उत्पन्न व कमाईसाठी विविध योजना सुचवणे.
९. औद्योगिकीकरणाला पुरक अशा इको सिस्टीमला विकसित करण्यासाठी विशेष कृती आराखड्याची शिफारस करणे.
१०. या मागास विभागातील औद्योगिकणाला चालना देण्यासाठीच्या इतर सुचना व शिफारसी करणे. सदर समितीने उपरोक्त नमूद कार्यक्षेत्राच्या अनुषंगाने जिल्हानिहाय बैठका घ्याव्यात. विभागीय आयुक्ताच्या अनुपस्थितीत संबंधित जिल्हयाच्या जिल्हा उद्योग केंद्राने समितीला आवश्यक असणारी माहिती विविध विभागांकडून मिळवावी आणि सदर बैठकीसाठी जिल्हयातील प्रतिष्ठीत उद्योग समुह, संघटना व चेंबर्स ऑफ कॉमर्स यांना आमंत्रित करावे व समितीला सर्वोत्तमरी सहकार्य करावे.
४. समितीचा कार्यकाल आदेशाच्या दिनांकापासून ६ महिने इतका राहिल. तथापि, समितीने अभ्यास करून आपला अहवाल शिफारसीसह ६ महिन्यात शासनास सादर करावा.
५. अशासकीय सदस्यांना वित्त विभागाच्या प्रचलित तरतुदीनुसार प्रवास व बैठक भत्ते देय राहतील. समितीच्या बैठका व इतर प्रयोजनार्थ होणार खर्च महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कार्यालयीन प्रवास खर्च बाबी अंतर्गत उपलब्ध तरतुदीतून भागविण्यात यावा.
६. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१६०७१९१५४८१२८२१० असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकीत करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(श्रध्दा कोचरेकर)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रति,

- १) मा. मंत्री (उद्योग), यांचे खाजगी सचिव
- २) मा. मंत्री (वित्त), यांचे खाजगी सचिव
- ३) मा. मुख्यसचिव, यांचे उपसचिव
- ४) प्रधान सचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा व कामगर विभाग, मंत्रालय, मुंबई.
- ५) प्रधान सचिव (महसूल), महसूल व वन विभाग, मंत्रालय, मुंबई.

- ६) विकास आयुक्त, उद्योग संचालनालय, नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालय, मुंबई.
- ७) विभागीय आयुक्त, नागपूर
- ८) विभागीय आयुक्त, अमरावती
- ९) विभागीय आयुक्त, औरंगाबाद
- १०) मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), मुंबई.
- ११) सहसंचालक उद्योग, नागपूर
- १२) सहसंचालक उद्योग, औरंगाबाद
- १३) सहसंचालक उद्योग, नांदेड
- १४) मुख्य अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), नागपूर
- १५) मुख्य अभियंता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), औरंगाबाद
- १६) श्री. रघुनाथ कापर्ती, यवतमाळ
- १७) श्री. किरण पातुरकर, अमरावती
- १८) विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन
- १९) श्री. प्रदीप महेश्वरी, नागपूर
- २०) श्री. भैरवनाथ ठोंबरे, लातूर
- २१) श्री. उमेश दशरथी, औरंगाबाद
- २२) श्री. मुकुंद कुलकर्णी, औरंगाबाद
- २३) निवडनस्ती (उद्योग-८)